

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/५८३/२०१९  
 दिनांक : २७/१२/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक  
 सभा दिनांक ०३/०१/२०२० रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार  
 दिनांक ०३/०१/२०२० रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील  
 महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची  
 कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

**मा.विधी समिती**

कार्यपत्रिका क्रमांक - १०

दिनांक : ०३/०१/२०२०

वेळ : दु.३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०३/०१/२०२० रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

दिनांक २०/१२/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०९) सभावृत्तांत कायम करणे.

-----

विषय क्र.१) प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर मधील कोकणे चौक ते पार्क रॉयल पर्यंतचा १२.०० मी. डी.पी.रस्ता विकसीत करणे (निविदा क्र.११/९१/२०१८-१९ व निविदा र.रू.३१,३७,७६३/-) चे कामाचे आदेश ठेकेदार मे.अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना दि.०५/११/२०१८ रोजी देणेत आलेले असून कामाची मुदत १८ महिने म्हणजेच दि.०४/०५/२०२० पर्यंत आहे. मौजे पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते पार्क रॉयल पर्यंतचा १२.०० मी. डी.पी. रस्ता हा स्थापत्य बी.आर.टी.एस. विभागामार्फत विकसीत करणेत येणार आहे. त्यामुळे प्रस्तावात नमूद कामातून त्याच प्रभागातील खराब झालेल्या रस्त्यांचे विविध ठिकाणी डांबरीकरणाची कामे करून मिळणेबाबत. मा.नगरसदस्यांनी मागणी केलेली आहे. त्यानुसार साईट बदलाच्या प्रस्तावास प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर मधील कोकणे चौक ते पार्क रॉयल पर्यंतचा १२.०० मी. डी.पी. रस्ता विकसीत करणे याकामातून त्याच प्रभागातील खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करणेसाठीचा साईट बदलाच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

**नगरसचिव**

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/५८३/२०१९

दिनांक : २७/१२/२०१९ चे लगत.

**टिप** - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.